

राज्य आपत्ती प्रतिसाद दलात कार्यरत अधिकारी /  
कर्मचा-यांच्या वेतनासाठी आकस्मिकता निधी अग्रिम  
मंजूर करण्याबाबत..

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग (मदत व पुनर्वसन)  
शासन निर्णय क्रमांक :- डीएमयू-२०११/प्र.क्र.२२१/आव्यप्र-१  
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२.  
दिनांक :- ०३.११.२०१६.

- वाचा :-** १) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्रमांक :- डीएमयू-२०११/प्र.क्र.२२१/आव्यप्र-१,  
दिनांक ३०.०८.२०१४.  
२) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्रमांक :- डीएमयू-२०११/प्र.क्र.२२१/आव्यप्र-१,  
दिनांक १९.०५.२०१६.

**प्रस्तावना :-**

महाराष्ट्र राज्य हे आपत्ती प्रवण राज्य आहे. राज्यास नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींना तोंड द्यावे लागते. ही पार्श्वभूमी विचारात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (N.D.R.F.) च्या धर्तीवर राज्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन कंपन्या (२७० पदे) आणि या कंपन्यांच्या आस्थापनाविषयक तसेच इतर संलग्न बाबी हाताळण्याकरिता मुख्यालयात १५८ पदे अशी एकूण ४२८ अधिकारी / कर्मचारी यांची पदे दिनांक संदर्भाधीन क्रमांक ०१ येथील शासन निर्णयानुसार मंत्रीमंडळाच्या मान्यतेने पोलीस महासंचालक यांच्या आस्थापनेवर निर्माण करण्यात आली आहे.

राज्य आपत्ती प्रतिसाद दलासाठी प्रथमच पदनिर्मिती करण्यात आली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची आस्थापना आणि इतर अनुषंगीक बाबींसाठी महालेखापाल (ले.व अ.)-१, मुंबई यांच्या मान्यतेने नवीन लेखाशिर्ष २२४५ २५७९ उघडण्यात आले आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलासाठी उघडण्यात आलेल्या नवीन लेखाशिर्षाखाली कोणतीही तरतूद उपलब्ध नसल्याने या दलात नियुक्त केलेल्या एकूण ४२८ अधिकारी / कर्मचा-यांच्या वेतनावरील खर्च भागविण्यासाठी आकस्मिकता निधीतून अनुदान उपलब्ध करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

१. राज्यात स्थापन करण्यात आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील नियुक्त केलेल्या एकूण ४२८ अधिकारी / कर्मचा-यांच्या माहे ऑगस्ट, २०१६ ते नोव्हेंबर, २०१६ या कालावधीच्या वेतनावरील खर्च भागविण्यासाठी रु.५,९४,८८,०००/- (पाच कोटी चौ-यानऊ लाख अठ्ठ्याऐंशी हजार फक्त) इतका निधी महाराष्ट्र शासनाच्या आकस्मिकता निधीतून उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२. सदर रु.५,९४,८८,०००/- (पाच कोटी चौ-यानऊ लाख अठ्ठ्याऐंशी हजार फक्त) एवढा निधी सन २०१६-१७ करिता पुढील लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

मागणी क्रमांक सी-६

लेखाशिर्ष क्रमांक २२४५, नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी सहाय (योजनेत्तर)

८० सर्वसाधारण

००१ संचालन व प्रशासन,

(९२) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकाव्यतिरिक्त खर्च

(९२) (०३) राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची आस्थापना व इतर अनुषंगीक बाबी

०१- वेतन (२२४५ २५७९)

३. या शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात येत असलेला रु.५,९४,८८,०००/- (पाच कोटी चौ-यानऊ लाख अठ्ठ्याऐंशी हजार फक्त) निधी कोषागार कार्यालयातून आहरित करण्यासाठी सहाय्यक समादेशक, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नागपूर आणि सहाय्यक समादेशक, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे यांना आहरण व संवितरण अधिकारी तसेच पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

४. आहरण व संवितरण अधिकारी यांचे लक्ष महाराष्ट्र आकस्मिकता निधी नियम क्रमांक ६,८ आणि १२ कडे वेधण्यात येत आहे. तसेच आहरण व संवितरण अधिकारी यांनी शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक सीएनएफ १०८३/ १४०/ अर्थसंकल्प-३, दिनांक २६/०४/१९८३ आणि क्रमांक सीएनएफ १०८६/१५३/अर्थसंकल्प-३, दिनांक २८.०८.१९८६ च्या परिच्छेद २ (१) मध्ये दर्शविलेल्या सूचनांच्या संदर्भात खालील बाबींचे अनुपालन करावे.

अ) आकस्मिकता निधीतून काढण्यात येणा-या प्रत्येक रकमेच्या देयकावर वरच्या कोप-यात लाल शाईने आकस्मिकता निधी हा शब्द लिहावा तसेच आकस्मिकता निधी मंजूर केलेल्या वित्त विभागाच्या शासन ज्ञापन क्रमांक आकनि-२०१६/प्र.क्र.१०/अर्थसंकल्प-०६, दिनांक २९.१०.२०१६ प्रत्येक देयकावर लाल शाईने लिहावा.

ब) समादेशक राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ०४, नागपूर आणि समादेशक राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ०६, धुळे, यांनी आकस्मिकता निधीतून मंजूर केलेली रु.५,९४,८८,०००/- (पाच कोटी चौ-यानऊ लाख अठ्ठ्याऐंशी हजार फक्त) अग्रिम धन दिनांक ३१/१२/२०१६ पर्यंत पूर्णतः खर्च होईल याची दक्षता घ्यावी.

क) आकस्मिकता निधीतून मंजूर केलेल्या खर्चाचा हिशोब वेगळा ठेवून त्या संबंधीचा मासिक खर्चाचा प्रगती अहवाल या विभागास तसेच वित्त विभाग आणि महालेखापाल यांना सादर करावा. देयका समवेत जोडण्यात येणा-या संगणक स्लिपमध्ये मुख्य लेखाशिर्ष / गौणलेखाशिर्ष / सांकेतांक इत्यादीचा उल्लेख करावा.

ड) आहरण व संवितरण अधिकारी यांनी आकस्मिकता निधीच्या खर्चाची देयके काढताना आकस्मिकता निधी सांकेतांक ८००० ०७३३१ चा वापर करावा.

इ) आकस्मिकता निधीतून मंजूर करण्यात आलेले अग्रिम ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आलेले आहे त्याच प्रयोजनासाठी वापरण्यात येईल याची दक्षता घ्यावी.

फ) संबंधित नियंत्रक अधिका-यांनी अग्रिमामधून प्रत्यक्ष मासिक खर्च केल्याची एकत्रित माहिती त्यांनी त्या महिन्यानंतरच्या १५ तारखेपर्यंत महसूल व वन विभाग आणि वित्त विभागास पाठवावी.

सदर आदेश वित्त विभागाच्या सहमतीने त्या विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३००/२०१६ व्यय ०९, दिनांक २६.१०.२०१६ अन्वये निर्गमित करण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६११०४१२२२२०८७१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(श्रीरंग घोलप)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) अपर मुख्य सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- २) अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ३) पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- ४) प्रधान सचिव, आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ५) प्रधान सचिव, पशुसंवर्धन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ६) महालेखापाल- १/२ महाराष्ट्र राज्य, मुंबई / नागपूर.
- ७) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
- ८) निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई.
- ९) अपर पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस दल, महाराष्ट्र राज्य मुंबई.
- १०) संचालक व अपर पोलीस महासंचालक, बिनतारी संदेश विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ११) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक -४, नागपूर आणि ६, धुळे.
- १२) कक्ष अधिकारी, (व्यय-९ आणि अर्थसंकल्प -६), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १३) स्वीय सहाय्यक, अ.मु.स.(म. व पु.) मंत्रालय, मुंबई-३२.
- १४) कक्ष अधिकारी (ब-१), म. व व. विभाग, मंत्रालय, मुंबई
- १५) निवड नस्ती.